

सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेतर्गत आदिवासी क्षेत्रातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचे आधुनिकीकरण या योजनेतर्गत निधी वितरीत करण्याबाबत..
(लेखाशिर्ष- ३०५५ ००४३)

महाराष्ट्र शासन.

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१७ / प्र.क्र.२६-अ (परिवहन) / कार्या.०६

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

दिनांक :- ०८ फेब्रुवारी, २०१८.

वाचा -

- १) वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१७/प्र.क्र.६८ / अर्थ-३, दि. ०१.०४.२०१७.
- २) वि. वि, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०१७/प्र.क्र.७५ /अर्थ-३, दि. १८.०४.२०१७.
- ३) वि. वि, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०१७/प्र.क्र.९४/अर्थ-३, दि. ३०.०६.२०१७.
- ४) वि. वि, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०१७/प्र.क्र.७५/अर्थ-३, दि. ०६.०२.२०१८.
- ५) गृह विभाग, नस्ती क्र.एसटीसी- ०२१७ / प्र. क्र. ८६ / परि-१.

शासन निर्णय-

सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेतर्गत आदिवासी क्षेत्रातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचे आधुनिकीकरण या योजनेतर्गत मागणी क्र.टी-५, ३०५५, मार्ग परिवहन, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, ००- मार्ग परिवहन, ७९६- जनजाति क्षेत्र उपयोजना, (०१) (०१) आदिवासी क्षेत्रात एस.टी. डेपोचे विकास, बांधकाम, दुरुस्ती (३०५५ ००४३), ३१- सहायक अनुदाने या बाबीखाली रु.१००.०० लाख इतका निधी अर्थसंकल्पित आहे.

२. आदिवासी क्षेत्रातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचे आधुनिकीकरण या योजनेतर्गत मागणी क्र.टी-५, ३०५५, मार्ग परिवहन, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, ००- मार्ग परिवहन, ७९६- जनजाति क्षेत्र उपयोजना, (०१) (०१) आदिवासी क्षेत्रात एस.टी. डेपोचे विकास, बांधकाम, दुरुस्ती (३०५५ ००४३), ३१- सहायक अनुदाने या बाबीखाली अर्थसंकल्पित निधीच्या ८० % च्या मर्यादेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागातील चिखलदरा बस स्थानकाचे आधुनिकीकरण व डांबरीकरण करणे, धुळे विभागातील नवापूर बस स्थानकाचे आधुनिकीकरण करणे, नांदेड विभागातील माहूर बस स्थानकाच्या वाहनतळाचे डांबरीकरण करणे, इ. कामांसाठी रु. ८०.०० लाख (अक्षरी रुपये ऐंशी लाख फक्त) इतका निधी प्रशासकीय विभाग / नियंत्रक अधिकारी म्हणून प्रधान सचिव (परिवहन), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) वितरीत करण्यास मंजूरी प्रदान करण्यात येत आहे.

३. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. नियंत्रण अधिकारी / विभागप्रमुख यांनी खर्चासंबंधीच्या सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात सदर निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक; संबंधित अपर

आयुक्त, आदिवासी विकास; आदिवासी विकास विभाग व गृह विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवणेबाबत सूचना देण्यात यावी.

४. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल.

५. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या वाचा क्र.१ व क्र. २ अन्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत असून वरील शासन निर्णयातील अटींची पूर्तता होत असल्याची कृषि व पदुम विभागाने खात्री करावी.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०२०८११३३११०३२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

रविंद्र दि.औटे

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. प्रधान सचिव (परिवहन) , गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
३. अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे .
४. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू / पालघर.
५. जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे, पालघर.
६. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
७. वित्त विभाग / नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
८. कार्यासन क्र. २ व १७, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

९. निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग.